



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष १०, अंक ८ | गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २२-२८, २०२४/फाल्गुन ३-९, शके १९४५ [पृष्ठे ५, किंमत : रुपये १०.००]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक—अमरावती विभागीय पुरवणी

अनुक्रमणिका

पृष्ठे	पृष्ठे
भाग एक-शासकीय अधिसूचना : नेमणुका, पदोन्नती, अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चार-ब व चार-क यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	नाही.
संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ., केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश.	१-५
भाग एक-अ.—(भाग चार-ब यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम याअन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.	१-१२

शासकीय अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

नाही.

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका, इत्यादी

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४६.

विभागीय आयुक्त, यांजकडून

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९.

अधिसूचना

क्रमांक उपआ-पुनर्व-अ.का.-कावि-६९-२०२४.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ (सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. अकरा) च्या कलम-११ च्या पोटकलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती याद्वारे, अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील वाई (संग्राहक) लघु पाटबंधारे योजना, या लघु प्रकल्पास, उक्त अधिनियमाच्या कलम-११ पोटकलम (१) खंड (अ) मधील तरतुदी लागू होतील. त्या प्रकल्पासंबंधीत याद्वारे—

अ.-एक-१ (१८५५).

(अ) उक्त प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभकारी परिमंडळामध्ये येण्याचा संभव असलेली गावे किंवा क्षेत्र खालील प्रमाणे विनिर्दिष्ट करित आहेत.

(एक) बाधित परिमंडळात येण्याचा संभव आलेली गावे—

अ. क्र.	गावाचे नाव	तालुक्याचे नाव	जिल्ह्याचे नाव
(१)	(२)	(३)	(४)
(१)	उनखेड	मुर्तिजापूर	अकोला
(२)	सुलतानपूर (कार्लि)	मुर्तिजापूर	अकोला
(३)	वाई (माना)	मुर्तिजापूर	अकोला
(४)	जामठी बु.	मुर्तिजापूर	अकोला
(५)	कार्ली	मुर्तिजापूर	अकोला
(६)	हमीदपूर	मुर्तिजापूर	अकोला

(दोन) लाभ मिळालेल्या परिमंडळात येण्याचा संभव असलेली गावे—

अ. क्र.	गावाचे नाव	तालुक्याचे नाव	जिल्ह्याचे नाव
(१)	(२)	(३)	(४)
(१)	उनखेड	मुर्तिजापूर	अकोला
(२)	सुलतानपूर (कार्लि)	मुर्तिजापूर	अकोला
(३)	वाई (माना)	मुर्तिजापूर	अकोला
(४)	जामठी बु.	मुर्तिजापूर	अकोला
(५)	कार्ली	मुर्तिजापूर	अकोला
(६)	हमीदपूर	मुर्तिजापूर	अकोला

(ब) वरील परिच्छेद (अ) मधील (एक) आणि (दोन) मध्ये नमूद केलेल्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण धारण क्षेत्राचा किंवा त्याच्या भागाला लागून असल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम १२ मध्ये विनिर्दिष्ट केलेले निर्बंध अशा गावातील किंवा क्षेत्रातील धारण क्षेत्राला तात्पुरते लागू होतील. मात्र संबंधित परिमंडळामधील त्याच्या एकूण धारण जमिनीचे क्षेत्र ३ हे. २३ आर. पेक्षा कमी असता कामा नये.

(२) विभागीय आयुक्त, अमरावती, असाही निर्देश देत आहेत की, ही अधिसूचना संबंधित गावामध्ये दवंडी पिटवून आणि बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळातील एखाद्या किंवा अनेक ठळक जागी किंवा गावाच्या चावडीवर आणि पंचायतीच्या कार्यालयात आणि तहसिलदार व जिल्हाधिका-यांच्या कार्यालयात देखील ठळक जागेवर किंवा जागांवर चिकटवून प्रसिद्ध करण्यात येईल किंवा प्रसिद्धी करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

अमरावती :
दिनांक : ८ फेब्रुवारी, २०२४.

डॉ. निधि पाण्डेय,
विभागीय आयुक्त,
अमरावती.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४७.

जिल्हाधिकारी, यांजकडून

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक प्र.अ.-भू.सं-अ.का.-कावि-८२-२०२४.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना, क्र. ७४१/२३, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, अमरावती (जिल्ह्याच्या) जिल्हाधिकारी यांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि म्हणून, त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) (अ. व. प्र.) लाभक्षेत्र क्र. २, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांना पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ७-४७-२०२०-२१, गाव कौडण्यपूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती

अनुक्रमांक (१)	गट नंबर (२)	अंदाजित क्षेत्र (३) हे. आर	अनुक्रमांक (४)	गट नंबर (५)	अंदाजित क्षेत्र (६) हे. आर
१	२/१	० २०	६	२६/३	० ६८
२	२/१	० १४	७	२६/४	० ६७
३	२/२	० २६	८	५०/१	० २७
४	२६/१	० २४	९	५०/२	० ३७
५	२६/२	० ६४	१०	५०/३	० ७८
एकूण क्षेत्र . .					४ २५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

सार्वजनिक प्रयोजन	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
स्वरूपाबाबत विवरण		
प्रकल्पाचे नाव	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती ईत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती निरंक

अनुसूची-चार

सदर प्रकरणी घरे/कुटुंबे बाधीत होत नाहीत. सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची) आवश्यकता नाही.

भाग १ (अ. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. १४८.

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक प्र.अ.-भू.सं.-अ.का.-कावि-८३-२०२४.—

ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त अधिनियम ” असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना, क्र. ७४०/२३, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२३ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढलेली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची अनुसूची-दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांची खात्री पटली आहे ;

आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींमध्ये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियाच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी “ पुनर्वसाहत क्षेत्र ” म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चारमध्ये विनिर्दिष्ट केला आहे;

आणि म्हणून, ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), (अ. व. प्र.) लाभक्षेत्र २, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन जमिनीचे वर्णन

भूसंपादन प्रकरण क्रमांक ६-४७-२०२०-२०२१, गाव धारवाडा, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती.

अनुक्रमांक	गट नंबर	अंदाजित क्षेत्र
(१)	(२)	(३)
		हे. आर
१	१/३	० ०४
२	१६	० ०८
३	१५/४	० ०७
एकूण क्षेत्र . .		० १९

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

सार्वजनिक प्रयोजन	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
स्वरूपाबाबत विवरण		
प्रकल्पाचे नाव	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
प्रकल्प कार्याचे वर्णन	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे कामाकरीता.
समाजाला मिळणारे लाभ	:—	निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे निर्मितीमुळे जवळपासच्या क्षेत्रात पाणी पातळीत वाढ होऊन सिंचनासाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धनामध्ये वाढ, कुटीर उद्योगास फायदा व रोजगार निर्मिती ईत्यादी ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पडून शेतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे.

अनुसूची—तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

विस्थापन होत नसल्याने पुनर्वसाहतीची आवश्यकता नाही. सबब माहिती निरंक

अनुसूची—चार

सदर प्रकरणी घरे/कुटूंबे बाधीत होत नाहीत. सबब विस्थापन होत नसल्याने पुनर्वसनाची व पुनर्वसाहतीची (पुनर्स्थापनेची) आवश्यकता नाही.

अमरावती :

दिनांक : १९ जानेवारी, २०२४.

सौरभ कटियार,

जिल्हाधिकारी, अमरावती.